

RELIC TECHNOLOGIES LIMITED

CIN No. L65910MH1991PLC064323

Regd Office: J-BLOCK BHANGWADI SHOPPING CENTRE,
KALBADEVI ROAD MUMBAI- 400002

Tel No. : 022-22012231 Email Add: relictechnologies@gmail.com

21st January, 2025

To,
The Manager - CRD
BSE Limited,
P.J Tower, Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/ Madam,

Scrip Code No. 511712-RELICTECH

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith extract of the following newspapers, containing publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended December 31, 2024;

1. Active Times (English)
2. Mumbai Lakshdeep (Marathi)

Kindly take this information on record

Thanking You,

Yours Faithfully,
For Relic Technologies Limited

Baijoo
Madhusu
dan Raval

Digitally signed by
Baijoo
Madhusudan
Raval
Date: 2025.01.21
12:35:57 +05'30'

(Baijoo Raval)
Whole time Director
DIN No.: 00429398

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Late Mr. Amir Ahmed Raz, Late Mrs. Birjees Akhtar Amir Raz and Late Mr. Nauman Amir Raz were the legal and bonafide owners of the flat No. 106, Wing Sur, Veena Saz Swar Sur Tal Co-operative Housing Society Ltd., situated at Videcon Tower, Layout, Thakur Complex, Kandivall (East), Mumbai 400101; holding 10 Shares of Rs. fifty each bearing no. 551 to 570 (both inclusive), under Share Certificate No. 106 (hereinafter referred to as said Share Certificate), who were died on 25.03.2024, 27.10.2017 and 19.02.2022 respectively leaving behind him the following legal heirs 1) Mrs. Iram Nauman Raz, widow of Late Mr. Nauman Amir Raz and Daughter-in-law of Mr. Amir Ahmed Raz and Late Mrs. Birjees Akhtar Amir Raz, 2) Master Idris Ahmed Raz (Son) of Late Mr. Nauman Amir Raz, 3) Master Ali Ahmed Raz (Son) of Late Mr. Nauman Amir Raz. Therefore my clients Mrs. Iram Nauman Raz, being the legal heirs intends to transfer share of property in favour of herself and her two sons 1) Master Idris Ahmed Raz (Son) 2) Master Ali Ahmed Raz (Son) and issuance of duplicate Share certificate from said Society. Any person's having any right, title, claim or interest in respect of the above mentioned flat and share certificate by way of sale, exchange, let, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing along with all the documentary evidences to the undersigned at the address mentioned below within 14 days (fourteen days) from the date of publication of this notice, hereof falling which they shall be deemed to have given up such claim/claims if any and there is no objection in respect of transfer of said flat and issuance of duplicate share certificate in favour of my clients.

Place: Mumbai Date: 21/01/2025

APPENDIX - 16

Under the Bye-law No. 34 Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the society. Mr. Gopal Krishna Vashikar, a joint member of Dheeraj Solitaire Co-operative Housing Society Limited, having address at Chincholi Bunder, Malad (West), Mumbai - 400 084 and having 50% shares, right, title and interest in flat bearing No. A-101 on the 4th floor, in the building of the society, died on 12th April, 2016 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Dheeraj Solitaire Co-operative Housing Society Limited, Hon. Secretary Place: Mumbai Date: 21.01.2025

NOTICE

Shri. Pravin Damji Pattani, a Member of the Shyam Co-operative Housing Society Ltd., having address at 5A/52, Shyam Nivas Society, Bhulabhai Desai Road, Brach Candy, Mumbai -400 026, and holding flat No. 52 in building No. 5A of the society, died on 30th August, 2023 without making any nomination. The society has received an application to transfer Shri. Pravin Damji Pattani's share in flat No. 52 in building No. 5A together with five shares of Rs. 100/- each bearing distinctive numbers 426 to 430 (both inclusive) under Share Certificate No. 86 to Shri. Neel Pravin Pattani. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 am to 12.00 pm, from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Shyam Co-operative Housing Society Place: Mumbai Date: 21st January 2025

To advertise in this Section Call : Manoj Gandhi 9820639237

PUBLIC NOTICE

By this notice all the people are informed that my client SHRI. SHIVAJI KRISHNA NATEKAR, owner, occupier and in possession of Flat No.1112, 11th Floor, Morarji Mill MHADA Sankul 1 B Co. operative Housing Society Ltd., Bldg. No. 1B, (250 T/S) Cabin II, Pahadi Goregaon Project, Near Udipti Vihar Hotel, Goregaon (East), Mumbai-400063, area admeasuring about 225 sq. ft. carpet. And my client states that the original Allotment Letter and Provisional Offer Letter issued by the MHADA in respect of the said flat was misplaced, and my client was taken the certified true copies of the above Allotment Letter and Provisional Offer Letter from MHADA. And my client intends to execute Sale Deed and to transfer the said flat and its shares to (1) MR. SACHIN DATTATRAYA KADAM and (2) MRS. SMITA SACHIN KADAM by way of executing Sale Deed. If anyone has any objection, claim in this regard, they should inform me in writing at the following address within 7 days from the date of publication of this advertisement with proper evidence and original documents. Any objection notices thereafter will not be entertained. The concerned should take note of this. Place:-Mumbai Date :-20/01/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO is legal heir of Deceased SMT. KALYANI NAVNATH BUDHATRAO who was Owners of Flat No.101, in "A" Wing, First Floor, Vasant Bhawan Co-op. Hsg. Soc. Ltd., Nighar Road, Bhamburda (East), Tal & Dist - 401105 and SMT. KALYANI NAVNATH BUDHATRAO expired on 29/01/2024 after the death of deceased she has left behind 1) SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO (Husband) 2) SMT. REVATI RAVINDRA ABHANRAO (Daughter) 3) SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO (Married Daughter) 3) SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO alias BUDHANTRAO (Son) as legal heirs. 1) SMT. REVATI RAVINDRA ABHANRAO (Daughter) 2) SMT. REVATI RAVINDRA ABHANRAO (Daughter) 3) SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO alias BUDHANTRAO (Son) as legal heirs. My client has applied for membership to the society to transfer the said flat premises in his name. My client has not and misplaced agreement between M/S. SHREE SAGURU CONSTRUCTION and SHRI. KISHOR RAMCHANDRA PATIL and same has been not traceable. If any person has any objection my client over against any legal Heirs and Lost of agreement of above mentioned agreement for transfer of the above said property regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heriship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise his/her/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement. After 14 days no claim shall be considered and the same shall be treated in the name of SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer. Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) Date : Off. No. 23, First Floor, Sa Shree Heights Near Railway 21/01/2025 Station, Nallasopara (East) Dist. -Palghar, 401209.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO is legal heir of Deceased SMT. KALYANI NAVNATH BUDHATRAO who was Owners of Flat No.101, in "A" Wing, First Floor, Vasant Bhawan Co-op. Hsg. Soc. Ltd., Nighar Road, Bhamburda (East), Tal & Dist - 401105 and SMT. KALYANI NAVNATH BUDHATRAO expired on 29/01/2024 after the death of deceased she has left behind 1) SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO (Husband) 2) SMT. REVATI RAVINDRA ABHANRAO (Daughter) 3) SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO (Married Daughter) 3) SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO alias BUDHANTRAO (Son) as legal heirs. My client has applied for membership to the society to transfer the said flat premises in his name. My client has not and misplaced agreement between M/S. SHREE SAGURU CONSTRUCTION and SHRI. KISHOR RAMCHANDRA PATIL and same has been not traceable. If any person has any objection my client over against any legal Heirs and Lost of agreement of above mentioned agreement for transfer of the above said property regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heriship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise his/her/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement. After 14 days no claim shall be considered and the same shall be treated in the name of SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer. Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) Date : Off. No. 23, First Floor, Sa Shree Heights Near Railway 21/01/2025 Station, Nallasopara (East) Dist. -Palghar, 401209.

PUBLIC NOTICE

ADV. SACHIDANAND (Bombay High Court) Email: tasachidanand@gmail.com. Cell no. 8928801829 On behalf of our client Mr. Rajesh M. Sawant, Mrs. Revati M. sawant, Menon Builders Pvt. Ltd. through its director. That the general power of attorney (GPOA) dated 7/4/21 given in favour of D.K.Realtors & developers Ltd. through its Directors stands Terminated in any event by our client hereby withdraws, revokes, cancels & terminates the aforesaid GPOA with immediate effect have come to an end and the property described as CTS No 295, (1 to 3) plot no 9 Shivali Colony ward K27 Sawant Sadan, SMV, Marg Chakala Andher East 99 required and all associated documents stand null & void or authorization issued in connection with the above property have been revoked, any person dealing with D.K. REALTORS & DEVELOPERS LTD. concerning the said property shall do so at their own risk, consequences and responsibility I shall not be held liable for any acts transaction or dealings conducted by the agent in relation to the scheduled property hence forth the scheduled property in the GPOA is the subject matter of the various suit currently pending adjudication in the Honble court. Dated : 20.01.2025 Sd/- Place: Mumbai Advocates For Rajesh M. Sawant

PUBLIC NOTICE

Sub: Partnership firm of M/S. M. J. CONSTRUCTION COMPANY having its registered address at Plot at survey No./C.T.S. No.189, Pardi No.119, Village Malonde, Magaon Road, Vasai West, Dist. Palghar, Pin Code - 401202. The public at large and all concerned are hereby informed that 1, Mr. Dhawal Natwarlal Maheshwari, of Mumbai, Indian Inhabitant, former partner of the Partnership firm M/S. M. J. CONSTRUCTION COMPANY, have retired from the said partnership firm with effect from 14th January 2025. I have also released and transferred all my undivided right, share and interest in the said firm and in its goodwill and in all movable and immovable assets of the said partnership including benefit of all existing contracts / agreements in favour of MR. HARISH PRABHAKAR SHETTY, the one of the Continuing Partner of the said Firm and now continuing the business of the said Firm with MR. RAJENDRA BALKRISHNA PATIL the another Continuing Partner of the said Firm. Henceforth, I am not directly and/or indirectly involved and/or connected with the said Firm of M/S. M. J. CONSTRUCTION COMPANY whose remaining present Partners are (1) MR. HARISH PRABHAKAR SHETTY and (2) MR. RAJENDRA BALKRISHNA PATIL. Dated this 20th day of January, 2025 Sd/- At Mumbai. (MR. DHAWAL NATWARLAL MAHESHWARI) Office No. 14, 1st floor, Laxminarayn Shopping Centre, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 975.

RELIC TECHNOLOGIES LIMITED REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI-400002 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 (Rs in LACS, Except EPS)

SBFC Finance Limited Registered Office: Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

POSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002) Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

Read Daily Active Times

COURT ROOM NO.5 IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY Notice of Motion No.654/2024 in L.C SUIT NO. 101392 OF 2022

Plaint Lodged on Plaintiff admitted on RULE 51, SUMMONS to answer Plaintiff Under section 21, O.V. n. 1.5, 7 And 8 and O-VII, r. 9 of the code of Civil Procedure, 1908. Ujjwala Abhimanyu Ayare (as deceased) (I) Mr. Dipendra Abhimanyu Ayare. (II) Mr. Vijendra Abhimanyu Ayare. (III) Mr. Jitendra Abhimanyu Ayare all residing at-146/3, Western Railway Colony, Prabhakot, Santacruz (East), Mumbai-400055. (iv) Mrs. Nandita Vijay Chitara, Residing at Railway Colony, Vidyavihar (East), Mumbai-400077. Vs. 1) Mr. Pravin Vishram Sawant, Age: about 58 years Pensioner of Municipal Corporation Of Greater Mumbai, FA & CAO/Finance Branch, Pension Department, E' Ward, Municipal Corporation Of Greater Mumbai, Byculla, Mumbai-400008. Address: (i) Room No. 70, B.I.T. Chawl No-3, 3rd Floor, K. K. Marg, Sastrasta, Mumbai-400011. Said Property demolished. (ii) Ground Floor, Baital Business House, Mathuradas Mill Compound, Lower Parel (West), Mumbai-400013. (iii) B-51, 4th Floor, Toof Estate, Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai-400013. Defendants To. Issue Writ of Summons above named Defendant No.1 by Paper Publication Mr. Pravin Vishram Sawant. (As per Order dated 10/12/2024 in presiding Court Room No.5, H.H.J. Shri R. L. Mishra) This suit will appear on the Board of the Court taking Long Cases and will be heard according to its Priority in that court but if postponed on the day fixed for hearing will take its turn in General list. You are required to file a Written Statement of your defense and serve a copy on the Plaintiffs within THIRTY (30) DAYS from the service of this Summons upon you in default whereof the suit will be set down to be heard as undefended and you will be liable to have a decree or order passed against you. WHEREAS the above named Plaintiffs have filed a Plaint in this Honourable Court against you the above named Defendant's whereof the following is a concise statement Viz:- THE PLAINTIFF THEREFORE PRAYS THAT: (a) That the Plaintiff to declare that the Consent Affidavit executed on 05/09/2008 of October 2008 and Declaration dated 08/06/2010 Affidavit-Cum-Undertaking on 05/September, 2008 as null and void and not binding on the Plaintiff. (b) That the Honble Court be pleased to declare that the Transfer of Tenancy By Defendant No.2 to 4 through Defendant No.3 in favour of Defendant No.1 on the Basis of the Forged Consent Affidavit executed on dated 05/September, 2008 as null and void and not binding on the Org. Deceased Plaintiff has absolute right, title and interest in respect of the suit premises and the said flat, proposed to be allotted by way of permanent alternate accommodation in lieu of the suit premises i.e. Room No. 70, B.I.T. Chawl No-3, 3rd Floor, K. K. Marg, Sat Rasta, Mumbai -400011; (c) That the decree for possession of the suit premises i.e. Room No. 70, B.I.T. Chawl No-3, 3rd Floor, K. K. Marg, Sat Rasta, Mumbai -400011, may kindly be passed in favour of Org. Deceased Plaintiff and against the Defendants directing the defendants to execute and deliver all documents and papers as may be necessary in respect of the suit premises which said part, may be handed over to Org. Deceased Plaintiff. (d) This Honble Court be pleased to pass decree and order directing the Defendant No. 2 to 5 to sign, execute and deliver all documents and papers as may be necessary in respect of the suit premises to be allotted by way of alternate accommodation in lieu of the suit premises to allocate the Org. Deceased Plaintiff ownership thereof. (e) This Honble Court be pleased to pass decree and order directing the Defendants to do and execute the hearing and final disposal of this suit. (f) Defendant No. 3, 4 & 5 may be restrained by the order of injunction restraining from handing over the new premises under construction, to Defendant No.1; (m) Pending the hearing and final disposal of this court, this Honble Court be pleased to pass order restraining the Defendants, their agents and servants and/or any person claiming through or under them, selling, transferring, alienating, dealing with, disposing of, parting with possession and/or inducing any third party or creating any encumbrances in respect of the suit premises, being the flat to be allotted by the way of alternate accommodation in lieu of the suit premises i.e. Room No. 70, B.I.T. Chawl No-3, 3rd Floor, K. K. Marg, Sat Rasta, Mumbai -400011; (n) Pending the hearing and final disposal of the suit this Honble Court be pleased to restrain the Defendant No.2, 3, 4 & 5, their agents and/or any person claiming through or under them by an order to disburse the further monthly compensation amount towards the alternate accommodation from disbursing further compensation towards the alternate accommodation to the Defendant No.1 or anyone else; (o) Pending the hearing and final disposal of the suit this Honble Court be pleased to restrain the Defendant No.2, 3, 4 & 5 by an order to disburse the further monthly compensation amount towards the alternate accommodation to disburse to the Org. Deceased Plaintiff. (p) Pending the hearing and final disposal of the suit this Honble Court be pleased to appoint the Court Receiver, High Court, Bombay or any other fit or proper person as Receiver in respect of the suit premises; (q) Ad-interim reliefs in terms of prayers (k) to (r) above be granted; (t) cost of the suit be awarded to the Org. Deceased Plaintiff; (u) such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require be granted. You are hereby summoned to appear in the Court within 30 days from the date of service of the Publication of summons, in person or by an Advocate and able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some person able to answer all such question to answer the above named Plaintiff, and as the suit is fit for the final disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that in default of your appearance the suit will be heard and determined in your absence, and you will bring with you any documents in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff's following documents: Given under my hand and the seal of this Honble court Dated this 7th January 2025

PUBLIC NOTICE

By this notice all the people are informed that my client (1) MR. SACHIN DATTATRAYA KADAM and (2) MRS. SMITA SACHIN KADAM, intends to execute Sale Deed and to purchase Flat No.1112, 11th Floor, Morarji Mill MHADA Sankul 1 B Co. operative Housing Society Ltd., Bldg. No. 1B, (250 T/S) Cabin II, Pahadi Goregaon Project, Near Udipti Vihar Hotel, Goregaon (East), Mumbai-400063, area admeasuring about 225 sq.ft.carpet from SHRI. SHIVAJI KRISHNA NATEKAR (original Allottee) and going to execute necessary documents in respect of the said flat to my client's name from MHADA /Society. If anyone has any objection, claim in this regard, they should inform me in writing at the following address within 7 days from the date of publication of this advertisement with proper evidence and original documents. Any objection notices thereafter will not be entertained. The concerned should take note of this. Place:-Mumbai Date :-20/01/2025 Sd/- IRFAN SHAIKH, (B.Com. LL.B.) Advocate High Court Shop No. 9A, 1st Floor, Off. National Timber Mart, Aslafa, Andheri (East) Mumbai -400 072

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that Mr. Prakash Hirji Savla being the Sole Proprietor of Sej Developers, (hereinafter referred to as "Sej") having its address at 101/A, Vikram Apartment, L.T Road, Borivali (West), Mumbai- 400092, do hereby intimate the public at large as follows:- (a) Sej has represented that the following are the facts title in respect of the schedule property facts: i. Agreement for Sale dated 18th December 2014 registered with Sub-Registrar of Assurance under Serial No. BRL/10330/2014 dated 18th December 2014 (hereinafter referred to as "the Said First Agreement") in respect of Commercial Premises being Premises No. UB-1, G-1 and F-1 admeasuring 593 Sq. Ft. Carpet area in Upper Basement, 621 Sq. Ft. Carpet area of Ground Floor and 684 Sq. Ft. Carpet area of First Floor, aggregate admeasuring 1898 Square Feet. Carpet area of the Building known as "HIRJI HERITAGE" standing on ALL THAT piece or parcel of land bearing CTS No.603 and CTS No. 609 of Village Borivali, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban, (hereinafter referred to as "the Said First Premises"). ii. Agreement for Sale dated 18th December 2014 registered with Sub-Registrar of Assurance under Serial No. BRL/10329/2014 dated 18th December 2014 (hereinafter referred to as "the Said Second Agreement") in respect of Commercial Premises being Premises No. UB-2, G-2 and F-2 admeasuring 628 Sq. Ft. Carpet area in Upper Basement, 621 Sq. Ft. Carpet area of Ground Floor and 684 Sq. Ft. Carpet area of First Floor, aggregate admeasuring 1933 Square Feet. Carpet area of the Building known as "HIRJI HERITAGE" standing on ALL THAT piece or parcel of land bearing CTS No.603 and CTS No. 609 of Village Borivali, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban, (hereinafter referred to as "the Said Second Premises"). iii. The said First Premises and the said Second Premises are collectively referred to as "the Said Premises"; iv. The First agreement and the Said Second Agreement are hereinafter referred to as "the Said Agreements"; v. By and under both the Agreements respective properties are sold, transferred and assigned to Oorja Properties LLP (formally known as Oorja Properties Pvt. Ltd.) by Sej Developers. vi. Accordingly, Oorja Properties Pvt. Ltd. has become the sole and absolute owner of the said premises. vii. Mr. Mohammad Qureshi (The said Staff) a common staff was working with me has misrepresented to Chhaya Gangar, Partner of Oorja Properties LLP and obtained the original title documents of the said premises. viii. The said staff retained the said original with him and now the said original documents are not traceable; ix. Since, this original documents were always in possession of the said staff and now therefore Sej hereby inform the public at large the following facts:- a. Oorja Properties Pvt. Ltd. and has been converted as Oorja Properties LLP and the Oorja properties LLP is sole and absolute owner in respect of the said property. b. Agreement for Sale dated 18th December 2014, the said First Premises is valid subsisting and binding. c. Agreement for Sale dated 18th December 2014, the said Second Premises is valid subsisting and binding. d. The said First Deed of Cancellation undated August 2017 in respect of the schedule of property is null and void. e. The said Second Deed of Cancellation undated August 2017 in respect of the schedule of property is null and void. f. The said First Premises and the said First Agreement are more particularly mentioned in the First Schedule of the property. g. The said Second Premises and the said Second Agreement are more particularly mentioned in the Second schedule of the property. h. There is a filed Suit bearing S.C. Suit No. 1663 of 2018 in City Civil Court and by virtue of which consent terms are executed in which it is further confirmed that Oorja Properties LLP are the owner of the said premises in the said suit and it is further declared that the said Deed of Cancellation of undated August 2017 in respect of the schedule of property is null and void. I. Sej has lodged the complaint at Borivali Police Station bearing Complaint No. 3858-2025 in which they have intimated to Police that the said staff has misplaced documents which were with him. j. This public notice issued by the said facts on record. THE SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO: (The Said First Schedule of the Property) Commercial Premises being Premises No. UB-1, G-1 and F-1 admeasuring 593 Sq. Ft. Carpet area in Upper Basement, 621 Sq. Ft. Carpet area of Ground Floor and 684 Sq. Ft. Carpet area of First Floor, aggregate admeasuring 1898 Square Feet Carpet area of the Building known as "HIRJI HERITAGE", standing on ALL THAT piece or parcel of land bearing CTS No.603 and CTS No. 609 of Village Borivali, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban. (The Said Second Schedule of the Property) Commercial Premises being Premises No. UB-2, G-2 and F-2 admeasuring 628 Sq. Ft. Carpet area in Upper Basement, 621 Sq. Ft. Carpet area of Ground Floor and 684 Sq. Ft. Carpet area of First Floor, aggregate admeasuring 1933 Square Feet Carpet area of the building known as "HIRJI HERITAGE", standing on ALL THAT piece or parcel of land bearing CTS No.603 and CTS No. 609 of Village Borivali, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban. for Sej Developers Sd/- Mr.Prakash Hirji Savla (Sole Proprietor) Place: Mumbai Date : 21-01-2025

प्रावेग अटोलचे लक्षदीप, बांगरम आयलंडवर १८ जानेवारी २०२५ पासून कार्यप्रारंभ - लक्षदीप आणि शांततेचे मिलन

लक्षदीप, दि. २० : भारत - प्रावेग लिमिटेड, भारताची आघाडीची पयाविरण-संवेदनशील लक्षदीप रिसॉर्ट्स कंपनी, १८ जानेवारी २०२५ पासून बांगरम बेटावर तिच्या लक्षदीप रिसॉर्ट ऑपरेशन्सची सुट्ट्यावरत आरंभ केला. बांगरम बेटाची अप्रतिम नैसर्गिक सुंदरता आणि शांतीमय वातावरण पर्यटकांना आधुनिक लक्षदीप सुविधांसह एक अनोखी आणि विशेष विभागाची अनुभव प्रदान करेल.

लक्षदीपमध्ये पर्यटनामध्ये अपूर्व वाढ झाली आहे, जिथे मागील वर्षात पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. ही आश्चर्यकारक वाढ या बेटाची देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक अत्यावश्यक गंतव्यस्थळ म्हणून वाढती लोकप्रियता दर्शवते. प्रावेग लिमिटेडचे बांगरम बेटावर विस्तार या सकारात्मक ट्रेन्डशी पूर्णपणे जुळते, ज्यामुळे या स्वर्गसदृश स्थळी लक्षदीप आणि पर्यावरणपूरक निवासांची वाढती मागणी पूर्ण केली जाते.

डॉ. विशालकुमार पटेल, प्रावेग लिमिटेडचे अध्यक्ष, त्यांच्या उत्साह व्यक्त करत म्हणाले, आम्हाला बांगरम आयलंडवरील प्रावेग रिसॉर्ट्सची औपचारिक उद्घाटन करताना अत्यंत आनंद होत आहे. हा स्थळ प्रत्येक अतिथीला असामान्य अनुभव देण्याचे आव्हान देणारा आहे. आमच्या या रिसॉर्टसाठी आपला दृष्टिकोन फक्त राहण्यासाठी एक ठिकाण प्रदान करणे नाही, तर अतिथींना निसर्ग, साहस आणि विश्रांतीमध्ये पूर्णपणे बुडवून देणारा एक आश्चर्यस्थळ असावा, असा आहे. लक्षदीप निवासव्यवस्था आणि जागतिक दर्जाच्या क्रियाकलापांपासून, आम्ही निश्चित आहोत की हा रिसॉर्ट भारतातील एक अत्यंत सुंदर ठिकाणी शांतता आणि साहस एकत्र शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक आवडता गंतव्यस्थान बनेल.

प्रावेग रिसॉर्ट्स भारताच्या प्रमुख गंतव्यस्थळांवर लक्षदीप ट्रॅव्हलला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे, व्हाइट रण आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून दमन आणि दीवच्या समृद्धकिनाऱ्यापर्यंत. प्रत्येक स्थान अद्वितीय, समर्पक अनुभव देते, जे त्या गंतव्यस्थळाच्या वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब आहे. अलीकडे लॉन्च केलेले प्रावेग कावेस, जवाय मध्ये, राजस्थानच्या तेंदुआ प्रदेशात नैसर्गिक सौंदर्य, साहस आणि लक्षदीपचा संयोग करून एक नवीन अनुभव प्रदान करत आहे. प्रावेग अटॉल्स, लक्षदीपच्या बांगरम बेटावर स्थित रिसॉर्ट, समृद्धकिनाऱ्याची शांती आणि अनमोल शांतता जोडत आहे, आणि हे ब्रॅडच्या वाढत्या पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वपूर्ण जोड आहे.

BAYER CROPSCIENCE LIMITED
Notice is hereby given that Certificates for the under mentioned securities of the company has been lost/misplaced and the holder of the said securities to issue duplicate share certificate.
Any person who has the claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W), Mumbai, Maharashtra, 400607 within 15 days from the date else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the holder - Prabhakar Rao Kukarni, Dilip A Pandit and Ramkrishna S Satwalekar kind of securities Equity Face Value Rs 10, No. of Securities - 1200 shares, Folio No. B1P0010730, Certificate No. 3078, Distinctive Numbers - 9092611-9093810
Sd/-
CLAUDE PANDEIT
Date : 21.01.2025
PANDIT DILIP ANAND RAMAKRISHNAN SITARAM SATWALEKAR

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, वसई सिटी रुट कॅ., त्यांच्या मालक श्रीमती हिरेनल मेगा मॉल या जमीन सर्व्हे क्र. १९७/१, क्षेत्रफळ ०-४८-१ एच-२ए, सर्व्हे क्र. १९७/२, क्षेत्रफळ ०-४८-१ एच-२ए असे संयुक्त क्षेत्रफळ १२८८२.१२ चौ.मी. विलटअप क्षेत्र व क्षेत्रफळ ८२५.०४ चौ.मी. विलटअप क्षेत्र, गाव घामन, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमिनीच्या मालक आहेत, त्यांनी श्री. दादा काका पाटील व श्री. रामचंद्र हीरचंद्र म्हाते व अन्य यांच्या मरणात झालेला वित्तिक ०३.०४.१९८८ रोजीचा अंतिमहस्तांतरण करारनामा हस्तिलेखानुसार जाहीर सूचना प्रकाशन करण्याचे मला सांगितले आहे.
जर कोणा व्यक्तीने मुळ अंतिमहस्तांतरण करारनामा सापडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे संपर्क करावा आणि खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत चौकी/१०५, १ला मजला, सईद मंडल कोहोसोल, पंडित दिनदास नगर, बंदिन कॅम्पलिक बँक लिमिटेड मॉमें, माणिकपूर, वसई (व.), जिल्हा पालघर-४०९२०२ येथे आणून द्यावे.
सर्व व्यक्तींना येथे सूचित करण्यात येत आहे की, वरील बाबीची नोंद घ्यावी आणि त्याच वेळेस साक्ष केल्यात येत आहे की, उपरोक्त देवनाथ किंवा मातंग्यांच्या आभावर कोणत्याही कोणाही व्यक्तीवर कर येणे किंवा कर घेणे याबाबत कोणत्याही प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा जबाबदारी नाही. याबाबत कोणत्याही प्रकारचा नुकसान किंवा नुकसानीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा जबाबदारी नाही. याबाबत कोणत्याही प्रकारचा नुकसान किंवा नुकसानीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा जबाबदारी नाही.
वसई, अड दिनांकित २९ जानेवारी, २०२५ -
सही/-
डॉ. विजय व. डावरे
वकील उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, वसई सिटी रुट कॅ., त्यांच्या मालक श्रीमती हिरेनल मेगा मॉल या जमीन सर्व्हे क्र. १९७/१, क्षेत्रफळ ०-४८-१ एच-२ए, सर्व्हे क्र. १९७/२, क्षेत्रफळ ०-४८-१ एच-२ए असे संयुक्त क्षेत्रफळ १२८८२.१२ चौ.मी. विलटअप क्षेत्र व क्षेत्रफळ ८२५.०४ चौ.मी. विलटअप क्षेत्र, गाव घामन, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमिनीच्या मालक आहेत, त्यांनी श्री. दादा काका पाटील व श्री. रामचंद्र हीरचंद्र म्हाते व अन्य यांच्या मरणात झालेला वित्तिक ०३.०४.१९८८ रोजीचा अंतिमहस्तांतरण करारनामा हस्तिलेखानुसार जाहीर सूचना प्रकाशन करण्याचे मला सांगितले आहे.
जर कोणा व्यक्तीने मुळ अंतिमहस्तांतरण करारनामा सापडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे संपर्क करावा आणि खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत चौकी/१०५, १ला मजला, सईद मंडल कोहोसोल, पंडित दिनदास नगर, बंदिन कॅम्पलिक बँक लिमिटेड मॉमें, माणिकपूर, वसई (व.), जिल्हा पालघर-४०९२०२ येथे आणून द्यावे.
सर्व व्यक्तींना येथे सूचित करण्यात येत आहे की, वरील बाबीची नोंद घ्यावी आणि त्याच वेळेस साक्ष केल्यात येत आहे की, उपरोक्त देवनाथ किंवा मातंग्यांच्या आभावर कोणत्याही कोणाही व्यक्तीवर कर येणे किंवा कर घेणे याबाबत कोणत्याही प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा जबाबदारी नाही. याबाबत कोणत्याही प्रकारचा नुकसान किंवा नुकसानीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा जबाबदारी नाही.
वसई, अड दिनांकित २९ जानेवारी, २०२५ -
सही/-
डॉ. विजय व. डावरे
वकील उच्च न्यायालय, मुंबई

उषा इंटरनॅशनल आणि MI एमिरेट्स यांची २०२५साठी भागीदारी

भारतातील एक प्रमुख उपभोग्य वस्त्र ब्रँड उषा इंटरनॅशनल ने UAE मध्ये होणाऱ्या T२० लीगसाठी MI एमिरेट्स सोबत २०२५ साठी आपली भागीदारी कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. हा एक महिना चालणारा टूर्नामेंट ११ जानेवारीला सुरु झाला आणि यामध्ये अबुधाबी, दुबई आणि शारजाह येथील प्रसिद्ध स्थळांवर सहा संघ खेळत आहेत. या भागीदारीने MI एमिरेट्स फ्रँचायझी सोबत उषा इंटरनॅशनलचा १२ वर्षांचा असलेला जुना संबंध पुढे चालवला आहे, ज्यामुळे ब्रँडचा क्रिकेटला प्रोत्साहन देण्याबद्दल आणि जागतिक क्रिकेट चाहत्यांशी सखोल संबंध निर्माण करण्याच्या उपाययोजना आहेत. MI एमिरेट्स संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिग्गज आणि स्थानिक उगवत्या क्रीडा प्रतिभेचा संलग्न आहे. या संघाचे नेतृत्व निकोलस पूरन करतात आणि त्यांची क्रीडा पोलीस, अलझारी जोसेफ यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, तसेच यूएईच्या वाढत्या क्रिकेट क्षमतेचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक खेळाडू मोहम्मद वसीम आणि

भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
भंडारा, दि.२० : भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली येथे समृद्धी महामार्ग जात आहे. याचा विरोध आता होऊ लागला आहे. भंडारा ते गडचिरोली असा समृद्धी महामार्ग जात आहे. यासाठी लाखांदर तालुक्यातील सरांडी येथील शेतकऱ्यांची शेती मोजण्यासाठी आज अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी याचा विरोध केला आहे. आधी शेतीला काय दर देणार हे जाहीर करा नंतर शेती ताब्यात घ्यावं असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन समृद्धी महामार्गाचा विरोध शेतकऱ्यांनी केला होता.

TENDER NOTICE FOR REDEVELOPMENT (Issued without Prejudice)
SHREE GANESH SADAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD.,
Inviting Sealed Offer from Reputed Developers to Re-Develop its Residential Building situated on Survey No. 487 Plot No. 7 situated at Village: Virar, Tal: Vasai, Dist: Palghar, by using plot F.S.I./T.D.R. Plot area is 366.21 sq. Meters with 20 flats. Offer document is available at SOCIETY OFFICE on payment of Rs. 2,000/- (Rupees Two Thousand Only) by cash or pay order in favour of "SHREE GANESH SADAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD." (Non- Refundable) from 22nd January 2025 to 25th January 2025
The Society reserves the right to reject any or all the tenders offers and or accept the lowest, highest of any other tenders / offers without assigning any reason whatsoever.
Address:
CHAIRMAN / SECRETARY
SHREE GANESH SADAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD.
Plot No. 7, Behind ICICI Bank, Manvelpada Road, Virar (E), Tal: Vasai, Dist: Palghar
Contact No. 8097923971 / 8007677374
Place : Virar, Dist. Palghar
Date : 20/01/2025

PUBLIC NOTICE
Let ALL THE CONCERN AND PUBLIC AT LARGE be hereby informed that my client, VZ. MR. SATISH KUMAR VERMA got and acquired a residential premises situated at Flat No. 212, on the 2nd Floor in the society known as New Tulip CHS. LTD., Sector-II, Plot No. D Akurli, Kandivall (East), Mumbai-400171 admeasuring area about 400 sq. ft. constructed on all that piece and parcel of Land bearing CTS No. 171 of Village-Akuri, Taluka Borivali, MSD-MUMBAI and Mrs. Ganga M. Maghani under agreement Dated 14th April, 1997 and duly confirmed and registered under confirmation Deed Dated 24-08-2005 bearing Registration 4676/2005 (reinsarfar and referred to as the said Flat). The said Flat was originally allotted to Mr. Saduram. I Dinwanay under allotment letter Dated 8th September, 1992 by developer VZ. M/s. Lokhandwala Construction Industries Private Limited and said developer & said allotment letter transferred the said Flat to Mr. Ganga. M. Maghani by virtue of agreement Dated 23rd December, 1994. The said Mr. Satish Kumar Verma was admitted as member of the society known as New Tulip CHS. LTD. and he is holding five fully paid-up bearing shares Nos. 76 to 80 (both inclusive) of Rs. 50 (each) under share certificate No. 16 issued by the said society in his name. Registered confirmation-Deed Dated 4876/2005, Agreement dated 01/04/1997 and Agreement Dated 23rd December, 1994 has been misplaced and not traceable by my client hence on - 16-01-2025, my client has lodged Police complaint in Santagar Police Station, Mumbai. In view of above, it is brought to notice of public at large that any party, incorporated body i.e. bank, financial institution, or any person having any sort of right, title, interest, claim and objection including sale, inheritance, mortgage, gift, charge, lien, hypothecation, encumbrance or of other sort of claim or objection in any manner whatsoever in respect of the said flat mentioned herein above is hereby called upon to put IV/ his/her objection/claim against said Flat (if any) within 15 days along with the supporting documents of such objection/claim in my office at the address mentioned herein under failing which all such claims/objection raised by any party or person shall be deemed as waived and same will not be entertained after stipulated notice period herein above.
Sd/-
MR. R.U. SINGH
Place: Mumbai
Date: 21/01/2025
Advocate High Court & Notary Government of India
Flat No. 610, Anita Building No. 10 CHS. LTD., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivall (East), Mumbai-400101.

जाहीर सूचना
शिरूर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड (कंपनी) त्याचे नोंदीकरण कार्यालय - कार्यालय क्र. २०९, पहिला मजला, खुलीला मेगा मॉल, पोईसर बस डेपो काठिवाली पळिम, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र-४०००६७, सोसायटी: एएन५९९३एएएए१९८२/एएएए३३१२३० च्या बाबत आहे.
... अर्जात
संसामान्य जमनेला येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीने ऑक्टोबर २०२५ मध्ये रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ३३५९२, पहिला मजला, वया कॉम्प्लेक्स, रांगुपी, वडोदा पॅडिंग मिल्स, विठ्ठो-११००३७ येथे जमीन केलेले मूळ नॉन-बीकिंग फायनान्सियल कंपनी (एनबीएफसी) प्रमाणपत्र क्रमांक १४.००३३२ तिच्या नोंदीकरण कार्यालयच्या स्थलांतरितकरणाने हलवले आहे.
जर कोणत्याही ने आढळल्यास त्यांनी कृपया कंपनीच्या नोंदीकरण कार्यालयाच्या पत्त्यावर परत करावे, या संदर्भात माहिती देण्यात येते की सदर प्रमाणपत्र सापडत नाही आणि संसामान्यांना याबाबत वैयक्तिक दायज देण्यात येत आहे की, त्याचा गैरवापर करू नये, त्या व्यक्तीबद्दल दिवाणी आणि चौकशीची खटला सुरूवात केली जाईल.
शिरूर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकरिता
सही/-
राजेश मेहता
(व्यवस्थापकीय संचालक)
सोसायटी: एएन५९९३एएएए१९८२/एएएए३३१२३०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'
My clients are intending to purchase from Mr. Surti Manoj Minda Flat No. 171 admeasuring 565 Sq. ft. carpet area site on the 'A' wing of the Building of the Society viz. HeeraPanna CHS Ltd. 17th Floor, Bhulabhai Desai Road, Hejli, Mumbai-400 026 situated on all that piece or parcel of land situate at the Junction of Bhulabhai Desai Road and Tardoo Road
The Public at large is hereby given notice that any person having any claim or right in respect of the said Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, charge, license, gift, possession or encumbrance whatsoever or otherwise, and as legal heirs of Mrs. Gulabi Motilal Minda alias Minda is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her claim with all documentary proof, failing which, the claims if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.
SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:
Flat No. 171, admeasuring 565 sq.ft. carpet area, (i.e. 676 sq.ft. i.e. 63 sq.mtrs built up area) situate on the 'A' wing of the Building of the Society viz. HeeraPanna CHS Ltd. 17th Floor, Bhulabhai Desai Road, Hejli, Mumbai-400 026 situated on all that piece or parcel of land situate at the Junction of Bhulabhai Desai Road and Tardoo Road within the Registration District and Sub-District of Mumbai being apportion of Land registered by the Collector of Land Revenue New Nos.3155-36-247-930 2426-165201663 -2967-1864-215- 2157 and 2273 (Part) Laughtons New Survey No.7059(part) and Cadastral Survey No. 738 (Part) Malabar and Cumballa Hill Division and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 107 Ward No.37791-(2) and five shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.241 to 245 (both inclusive) covered under share Certificate No.49 of the Society.
Dated this 21st day of January, 2015. Sd/-
Manoj Bhatt
Advocate
Surti Chambers, 1st Floor, Office No. 2/12/ Dhotibato 2nd Lane, Mumbai-400 002.

जाहीर सूचना
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, पर्यटन नं. बी/२०५, दुसरा पयला, देव आंगण रेसिडेंट्स को-ऑप. हो. सो. लि., बावन जिनालयसमोर, देवदंड नगर, भाईदर प. वि. ठाणे -४०९१०९, श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हांच्या नावांनी होत. परंतु श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हे ता. ७/१२/२०२१ रोजी मृत झालेले असून त्यांच्या कायम मूळमूळ श्रौतीत प्रयोग आर. मनीया व श्री श्यांनि आर. मनीया, ह्यांनी सदर पर्यटन व शेअर सर्टीफिकेट आल्या नावांनी करण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर पर्यटन कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १४/१०५, न्यू सी सिद्धिनिवायक सी. एच. एच. लि. रस्ता रोड, भाईदर (प), वि. ठाणे -४०९१०९, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजावण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.
सही/-
पुणित सुनील गारोडिया
(वकील) उच्च न्यायालय मुंबई
ठिकाण: भाईदर दि. २०/०१/२०२५

जाहीर सूचना
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, पर्यटन नं. बी/२०५, दुसरा पयला, देव आंगण रेसिडेंट्स को-ऑप. हो. सो. लि., बावन जिनालयसमोर, देवदंड नगर, भाईदर प. वि. ठाणे -४०९१०९, श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हांच्या नावांनी होत. परंतु श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हे ता. ७/१२/२०२१ रोजी मृत झालेले असून त्यांच्या कायम मूळमूळ श्रौतीत प्रयोग आर. मनीया व श्री श्यांनि आर. मनीया, ह्यांनी सदर पर्यटन व शेअर सर्टीफिकेट आल्या नावांनी करण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर पर्यटन कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १४/१०५, न्यू सी सिद्धिनिवायक सी. एच. एच. लि. रस्ता रोड, भाईदर (प), वि. ठाणे -४०९१०९, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजावण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.
सही/-
पुणित सुनील गारोडिया
(वकील) उच्च न्यायालय मुंबई
ठिकाण: भाईदर दि. २०/०१/२०२५

जाहीर सूचना
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, पर्यटन नं. बी/२०५, दुसरा पयला, देव आंगण रेसिडेंट्स को-ऑप. हो. सो. लि., बावन जिनालयसमोर, देवदंड नगर, भाईदर प. वि. ठाणे -४०९१०९, श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हांच्या नावांनी होत. परंतु श्री राजेंद्र हरगोबनदास मनीया, हे ता. ७/१२/२०२१ रोजी मृत झालेले असून त्यांच्या कायम मूळमूळ श्रौतीत प्रयोग आर. मनीया व श्री श्यांनि आर. मनीया, ह्यांनी सदर पर्यटन व शेअर सर्टीफिकेट आल्या नावांनी करण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर पर्यटन कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १४/१०५, न्यू सी सिद्धिनिवायक सी. एच. एच. लि. रस्ता रोड, भाईदर (प), वि. ठाणे -४०९१०९, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजावण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.
सही/-
पुणित सुनील गारोडिया
(वकील) उच्च न्यायालय मुंबई
ठिकाण: भाईदर दि. २०/०१/२०२५

जाहीर सूचना
कल्याण येथील दिवाणी न्यायालय (व तर), यांच्या न्यायालयाने चौ अर्ज क्र. ८७०/२०२४ १. श्री.जी. मधुकर मोहन सिंगार २. श्री. के.के. मोहन सिंगार ३. श्री. वि.वा. मधुकर सिंगार अर्जादर १ को कोणाही नाही प्रतिवादी सदर अर्जातील अर्जादर क्रमांक १ व २ आणि ३ ची आहे आहे. अर्जादरचे म्हणणे आहे की अर्जादर क्रमांक १ चे पती आणि अर्जादर क्रमांक २ आणि ३ चे वडील श्री. मोहन सुभाष सिंगार (पुत्र) यांचे दिनांक ०७/०९/२००७ रोजी क्रम नं. १०९, एव्हान ५८५, चौ. पु.द. भागोली अपार्टमेंट, फ्लॉट नं. १२९/२२२, शिव गंगा नगर, अहमदाबाद, गाणे - ४२२५०२ येथे मृत्यु झाले. ही मालमत्ता श्री. मोहन सुभाष सिंगार यांच्या नावावर आहे. सदर मालमत्तेवरील वारसा म्हणून अर्जादर यांच्या नावावर नोंद करण्यासाठी आणि वारसा दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जादर यांचा वारसा दाखल देण्या बद्दल कोणाची काही हक्क असलेल्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत लेखी पत्रेकरीत दाखल करावी व त्यानंतर आलेल्या हक्ककर्त्या किंवा वारसा दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सदर मुदतीत कोणाची हक्क न असल्याने अर्जादर यांचे नावांनी वारसा वारसा दाखला देण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी. आज दिनांक १५ जानेवारी २०२५, न्यायालयाने याची सिद्धिनिवायक प्रती जारी केली आहे. दिवाणी न्यायालय (व तर) कल्याण अतिथिग.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'
NOTICE
MRS. SULTANA INAMULLAH KHAN a members of the Jamilistan Apartment Co-operative Housing Society Ltd, having address at 51A, C.S. No. 151, Near Dockyard Road, Railway Station, Dockyard Road, Mazgaon, Mumbai- 400010, died on 30-08-2024 without making any nomination.
The society hereby invite claims and objection from the heir or other claimant/ objector or objection to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of their claims objection for transfer of shares and interest of the deceased members in the capital/ property of the society. If no claim/ objections are received within prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provide under Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-laws of the society. A Copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors in the office of the society with the Secretary of the Society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.
For and on behalf of
Jamilistan Apartment Co-operative Housing Society Ltd,
Hon. Secretary
Place: Mumbai
Date: 21/01/2025

RELIC TECHNOLOGIES LIMITED
CIN : L65910MH1991PLC064323
REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 400002
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 (Rs in LACS, Except EPS)

SR NO.	PARTICULARS	CONSOLIDATED					
		3 MONTHS ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED	
		Quarter Ended 31/12/2024	Quarter ended 30/09/2024	Quarter Ended 31/12/2023	Nine Months ended 31.12.2024	Nine Months ended 31.12.2023	Year ended 31/03/2024
UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED		
1	Total income from operations	49.83	66.86	45.09	159.57	123.52	164.43
2	Net Profit/Loss for the period (before tax and Exceptional and/or Extra ordinary items)	-99.82	14.28	-6.30	-96.08	-22.39	-88.67
3	Net Profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	-99.82	14.28	-6.30	-96.08	-22.39	-88.67
4	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	-99.82	14.28	-6.30	-96.08	-22.39	-88.67
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-99.82	14.28	-6.30	-96.08	-22.39	-85.90
6	Paid up equity share capital	360.07	360.07	360.07	360.07	360.07	360.07
7	Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	148.82
8	Earnings per share of Rs 10 each (for continuing and discontinued operations before and after extraordinary items)	-2.77	0.40	-0.18	-2.67	-0.62	-2.39
(a)	Basic	-2.77	0.40	-0.18	-2.67	-0.62	-2.39
(b)	Diluted	-2.77	0.40	-0.18	-2.67	-0.62	-2.39

The Additional Information on Standalone Financial Results is as below :

SR NO.	PARTICULARS	STANDALONE					
		3 MONTHS ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED	
		Quarter Ended 31/12/2024	Quarter ended 30/09/2024	Quarter Ended 31/12/2023	Nine Months ended 31.12.2024	Nine Months ended 31.12.2023	Year ended 31/03/2024
UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED		
1	Total income from operations	49.83	66.86	45.09	159.57	123.52	164.43
2	Profit / Loss Before Tax	-151.23	14.28	-6.30	-147.49	-22.39	-88.67
3	Profit / Loss After Tax	-151.23	14.28	-6.30	-147.49	-22.39	-85.90

Corrigendum to the Detailed Public Statement for the Attention of the Equity Shareholders of LKP Finance Limited
Registered Office: - 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021, India having Corporate Identification Number: CIN No. L65990MH1984PLC0382831.
This Corrigendum to the Detailed Public Statement ("Corrigendum") is being issued by D & A Financial Services (P) Limited ("Manager to the Offer"), for and on behalf of the Acquirer(s) M/S Hindon Mercantile Limited and Mr. Kapil Garg, pursuant to and in compliance with Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, 2011 as amended.
This Corrigendum should be read in continuation of and in conjunction with Detailed Public Statement ("DPS"), unless otherwise specified. Capitalized terms used but not defined in this Corrigendum shall have the same meaning assigned to such terms in the DPS, unless otherwise defined.
The shareholders of LKP Finance Limited are requested to note that the developments/amendments with respect to and in connection with DPS are as under:
1. The revised schedule of activity pertaining to the Open Offer has been changed and shall be read as under.

Sr. No.	Activity	Original Schedule Days & Dates	Revised Schedule Days & Dates
1.	Date of Public Announcement	Wednesday, August 28, 2024	Wednesday, August 28, 2024
2.	Date of Publication of Detailed Public Statement	Wednesday, September 04, 2024	Wednesday, September 04, 2024
3.	Filing of the Draft letter of Offer to SEBI	Wednesday, September 11, 2024	Wednesday, September 11, 2024
4.	Last Date for a Competitive Offer(s)	Thursday, September 26, 2024	Thursday, September 26, 2024
5.	Identified Date	Tuesday, October 08, 2024	Wednesday, January 15, 2025
6.	Date by which Final Letter of Offer will be dispatched to the shareholders	Tuesday, October 15, 2024	Wednesday, January 22, 2025
7.	Last Date for revising the Offer Price / number of shares.	Thursday, October 17, 2024	Friday, January 24, 2025
8.	Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendations.	Friday, October	